

## डेरवण युथ गेम २०१९ मधे online नोंदणी करण्याकरीता मार्गदर्शक सूचना.

1. कृपया संस्थेच्या [www.svjctsportsacademy.com](http://www.svjctsportsacademy.com) या वेबसाईटला भेट देऊन मुख्यपानावर डेरवण युथ गेम २०१९ रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या लिंकपैकी योग्य लिंकची निवड करा.( रजिस्ट्रेशनपूर्वी कृपया स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका पुर्ण वाचावी)
2. आपल्या स्क्रीनवर आलेल्या वैयक्तिक ( Individual ) अथवा सांघिक ( Team ) खेळ नोंदणीकरता योग्य ती लिंक निवडा.
3. नवीन उघडलेल्या विंडोमध्ये आपण रजिस्ट्रेशन करू इच्छित असलेल्या Event ची निवड करा व सबमिट करा. उदा. डेरवण युथ गेम्स २०१९
4. फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इमेल, जन्मदिवस, इत्यादी अचूक भरा. ज्या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे तेथे योग्य पर्यायाची निवड करा आणि पुढे जा. ही वैयक्तिक माहिती केवळ एकदाच भरावयाची असल्याने ती अचूक भरण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. District, Taluka, School यांची निवड दिलेल्या पर्यायातून करावयाची आहे.
5. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर खेळाची निवड करण्याकरता प्रथम योग्य **Category** उदा. Outdoor किंवा Indoor निवडा. त्यानंतर योग्य **Sub-category** ची व आपण भाग घेत असलेल्या खेळाची (game) निवड करा. आपल्याला उपलब्ध असलेला वयोगट सिस्टीम आपल्याला दाखवेल त्यातून योग्य पर्याय निवडा. कृपया लक्षात ठेवा एकावेळी आपल्याला एकच खेळ (गेम) निवडता येईल. एकापेक्षा जास्त खेळाकरता add more पर्याय वापरा व वरील कृतीची पुनरावृत्ती करा.
6. खेळांची निवड झाल्यावर सिस्टीम आपल्याला भरावयाची रक्कम दाखवेल. ती भरण्याकरता online किंवा Cash चा पर्याय निवडा.

7. संस्थेकडून राहण्याची (Accommodation) सोय हवी असल्यास तो पर्याय निवडावा.
8. कार्यक्रम पत्रिकेत नमूद केलेली कागदपत्रे (Identity/Age proof) दिलेली लिंक वापरून upload करा व शेवटी submit करा.
9. आपण भरलेली माहिती आपल्याला एकत्रितपणे स्क्रीनवर दिसेल, बदल करण्याकरता edit चा वापर करा व परत submit करा.
10. आपण फी भरण्याकरता online पर्याय निवडला असल्यास आपल्याला payment site वर redirect करण्यात येईल जेथे आपणास payment ची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
11. Payment ची पुर्तता झाल्यावर नवीन विंडोमध्ये उघडलेल्या Acknowledgment फॉर्म ज्यामध्ये आपण देय असलेली किंवा दिलेली प्रवेश फी देखील दाखवलेली असेल, तो कृपया save करून ठेवावा किंवा printout काढावी.  
Acknowledgement ची एक प्रत आपण दिलेल्या इमेल वर पाठवण्यात येईल तसेच आपला PRN (Permanent registration number) आपल्या मोबाईलवर SMS केला जाईल. हा क्रमांक आपल्याला SVJCT च्या प्रत्येक स्पर्धेसाठी उपयोगी पडू शकेल.
12. Cash चा पर्याय निवडल्यास आपली देय प्रवेश फी संस्थेमध्ये भरल्यावरच आपली नोंदणी डेरवण युथ गेम २०१९ स्पर्धेकरता निश्चित समजली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
13. आपल्या प्रवेश फीचा भरणा संस्थेच्या क्रीडासंकुलातील कार्यालयात रोख स्वरूपात करता येईल. प्रवेश फीची पावती reporting च्या वेळी खेळाडूला देण्यात येईल
14. Reporting करताना खालीलपैकी एक कागदपत्र बरोबर असणे आवश्यक आहे.
  - आधार कार्ड
  - जन्म दाखला
  - शाळेचा दाखला(शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यासहित)
  - Bonafide Certificate(शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यासहित)

## Frequently Asked Questions ( FAQ)

1. Category / Sub Category / Game दिसत नाही
  - Category / Sub Category / Game चे लोड होणे आपल्या भागातील इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून आहे. Category निवडल्यावर ३-५ सेकंद वाट पहा व Sub Category वर क्लिक करा. हीच कृती game साठीसुद्धा करा.
2. मी डेरवण युथ गेम २०१९ स्पर्धकरता नोंदणी केली असून मला PRN मिळालेला आहे. मला अजून एखादया खेळात भाग घेता येईल का ?
  - हो. आपण वेबसाईट वरील Already registered, Add more Games लिंकचा वापर करून अधिक खेळांची निवड करू शकता.
3. शाळा कशी निवडायची ? जर माझी शाळा दिलेल्या लिस्टमध्ये दिसत नसेल तर काय करावे ?
  - आपल्या शाळेच्या नावाचे प्रथम अक्षर type करा, काही सेकंदात त्या अक्षराने चालू होणाऱ्या शाळांची यादी दाखवली जाईल त्यात आपली शाळा असेल तर select करा अथवा आपल्या शाळेचे नाव type करा आणि पुढे जा.
4. मी Category/sub-category/game निवडला आहे तरी मला माझा वयोगट दिसत नाही
  - कृपया स्पर्धचे पत्रक निट वाचून बघा आणि आपण निवडलेल्या खेळासाठी तो वयोगट उपलब्ध आहे ना याची खात्री करा.तरीही अडचण असल्यास संस्थेशी संपर्क साधा.

5. कॅरम व चेस प्रकारात रजिस्ट्रेशन प्रोग्रॅम माझा वयोगट फक्त U18 दाखवतो हे बरोबर आहे का?
- कॅरम व चेस हे दोन्ही क्रीडाप्रकार open वयोगटात मोडत असल्यामुळे रजिस्ट्रेशन प्रोग्रॅम सर्वात मोठा वयोगट दाखवतो. आपले वाय 18 पेक्षा कमी असेल तर आपल्याला काही अडचण अपेक्षित नाही.
6. मला माझ्या वयोगटा व्यतिरिक्त पुढच्या वयोगटात खेळायचे आहे ते चालू शकेल का ?
- नाही, संस्थेच्या नियमानुसार आपल्याला फक्त आपल्याच वयोगटात खेळवायचे आहे. काही निवडक खेळांसाठी open category उपलब्ध आहे.
7. Category/sub-category / वैयक्तिक / सांघिक वयोगटानुरूप खेळांची यादी उपलब्ध आहे का ?
- हो. [www.svjctsportsacademy.com](http://www.svjctsportsacademy.com) या वेबसाईटवर अशी यादी उपलब्ध आहे त्याचा वापर करावा.